Diesel ban: Mercedes moves SC, says ready to pay green cess on cars

fe Bureau New Delhi, Aug 8

ERMAN luxury carmaker Mercedes-Benz on Monday requested the Supreme Court to lift its ban on registration of diesel vehicles with engines of 2,000 cc and above, saying it is ready to pay the 1% environment cess on sale of its diesel cars and would deposit the same with the apex court.

A bench headed by Chief Justice TS Thakur posted the matter for hearing on Friday. It had earlier said big diesel cars and SUVs were prima facie polluting.

Seeking relaxation of the ban, senior advocate Mohan Parasaran appearing for Mercedes told the bench that the carmaker was willing to pay 1% of the ex-showroom price of these cars as green cess on being permitted to resume sales in the NCR. Toy-



ota too, had made a similar proposal on the green levy.

More than a month ago, the SC had reserved its order on permitting sale of diesel vehicles with engine capacitv of 2000 cc or more in the NCR after amicus curiae Aparajita Singh had sought imposition of green cess on big diesel cars and SUVs.

Though the amicus curiae had proposed 20-25% cost of the vehicle as green levy, manufacturers across the board are willing to pay only 1% cost of vehicle as levy.

Supporting the carmanufacturers' plea for relaxing the ban on the sale of such cars in the NCR, the central governmenthadarguedthat

the allegations that "diesel

is the devil" and big diesel

cars should be discouraged

were wrong.

The apex court had on December 16 last year banned registration of diesel-run SUVs and cars having engine capacity beyond 2000 cc in the NCR in an attempt to curb the alarming rise in pollution levels in the city. It Though the amicus curiae had proposed **20-25%** cost of the vehicle as green levy, manufacturers across the board are willing to pay only 1%

said larger-engined vehicles and SUVs are mostly driven by the "more affluent sections of our society" and contribute "higher levels of pollution".

The court had also or-

dered that light duty vehicles would have to pay ₹1,400 and three-axle vehicles ₹2,600 to enter Delhi in addition to the toll tax from November 1 last year as the environment compensation charge (ECC) in a bid to check high pollution levels in the city.

FCI to hire contract workers for 226 depots, save ₹600 cr on labour cost

Sandip Das

New Delhi, Aug 8: In a major relief to Food Corporation of India (FCI), the labour ministry has allowed the organisation to hire contract workers in its 226 depots where only 'departmental labourers' are currently engaged with an average monthly salary exceeding ₹1 lakh.

Sources told *FE* that through a recent notification, the labour ministry has exempted these FCI depots or godowns from the purview of contract labour (regulation and abolition) Act of 1970 for a period of two years, thus allowing the corporation flexibility in hiring contract labour as per its need.

This move by the labour ministry would allow FCI to transfer around 15,000 departmental labourers on its rolls to other depots as per the requirement. It is expected to result in savings of ₹600 crore in its wage bill. Once the regular workers are transferred to other depots, they will be deprived of the extra money they currently get by engaging in proxy labour.

At present, the corporation's annual labour expenses are around ₹4,600 crore.Meanwhile, the FCI workers' union has called for a day of protest against the corporation's move on August 19. Due to



regulations against hiring contractual labour, FCI till now has about 15,000 workers under the 'departmental labour' category, who have been drawing an average monthly salary of more than ₹1 lakh in FY15 for loading and unloading of foodgrain sacks at more than 200 FCI depots. A chunk of departmental labourers has also been drawing monthly salaries of more than₹2lakh.

"Because of restriction against hiring contract labour, these departments hire proxy labourers to carry out loading and unloading of foodgrain, thus earning a huge amount of incentive as the average monthly salary," an official said, adding that because of seasonality of FCI works, especially during procurement seasons, hiring contractual labour would greatly reduce the cost of operations.

Out of the 48,000 workers attached to depots and widely used proxylabour."

FCI's 1,600-odd depots located across the country, 15,000 are employed as 'departmental labour'. They drew an average salary of more than ₹1 lakh per month in 2014-15.

More than 25,000 workers are engaged under 'Direct Payment Labour System', where the average monthly salary was ₹35,000 in FY15 while the rest of the 7,000 odd workers are employed under the 'no work no pay' system where the average monthly payment for each labour was ₹7,000 in FY15. In a judgment earlier this year, the Supreme Court had stated that there was something "seriously wrong" with FCI where departmental labourers were paid substantially higher amount as monthly salary compared to other category workers.

The SC in an observation last month had allowed FCI to transfer the services of departmental labourers from one depot to another subject to "protecting their salary and all other service conditions". On the issue of departmental workers getting substantially higher salaries, the high-level committee on FCI restructuring chaired by former food minister Shanta Kumar in its 2015 report had stated: "This happens because of the incentive system in notified

Govt to give interest rate rebate to **low-capacity** wind mills

New Delhi, Aug 8: To increase power generation potential of low-capacity wind mills, the government will provide additional interest rate rebate of 0.25% for wind turbine generators of up to 1 megawatt.

The government has come up with the policy to promote optimum utilisation of wind energy resources as a large number of wind turbines installed up to the year 2000 are of capacity below 500 KW and are at sites having high wind energy potential, a senior official said.

Initially, wind turbine generators of capacity of up to one MW would be eligible for repowering under the

However, the ministry of new & renewable energy (MNRE) can extend the policy to other projects also after

The government has come up with the policy to promote optimum utilisation of wind energy resources

evaluation of their initial experience.

"The main aim of the Re-

powering Policy is to promote optimum utilisation of wind energy resources by creating facilitative framework for repowering," the official said.

As per the policy, Indian Renewable Energy Development Agency (IREDA) will provide an additional interest rate rebate of 0.25% over and above the interest rate rebates available to the new wind projects being financed by IREDA. Besides, all fiscal and financial benefits available to the new wind projects will be available to the repowering projects.

The official said a large number of wind-turbines installed up to the year 2000 are of capacity below 500 KW and are at sites having high wind energy potential. He further said it is estimated that over 3000 MW capacity installation are from wind turbines of around 500 KW or below.

Supreme Court allows Adani to submit bids for city gas distribution network in Jaipur, Udaipur

Indu Bhan

New Delhi, Aug 8: The Supreme for final hearing in Sep-Court on Monday allowed Adani Gas to submit bids for the development of City Gas Distribution (CGD) network in Jaipur and Udaipur.

Seeking stay on the public notice down by Adani and its of March 31, Adani's senior counsel AM Singhvi argued that the Rajasthan government was "bound by the principle of legitimate expectation and promissory estoppel", and its actions of issuing the public notice to invite bids "is illegal, contrary and bad in law".

A bench headed by Justice Madan Lokur allowed submission of bids without prejudice to Adani's rights

tember. However, the government counsel said less than 25% pipeline has been laid deemed authorisation has also been rejected.

Adani had appealed against the Rajasthan HC's April 2015 order that held that the company did not have the authorisation from the Central government to continue the Centre, the Rajasthan governwork in the two cities.

The company had challenged the

Adani had appealed pand City Local Natural Gas Disagainst the Rajasthan tribution Net-HC order that held works) Regulations, 2008 as that the firm did not being contrary to have authorisation and violative of the PNGRB Act, from the Centre 2006. The appeal is to continue work pending before in the two cities the apex court, which had earlier issued notice to

> ment, and others. The dispute arose after the state

and contentions in the appeal pend-vires of Regulation 18 of the PNGRB government in May 2011 withdrew ing before it. It also posted the matter (Authorising Entities to Lay, Build, the NOC granted by it for laying down Operate or Ex- the gas network pipeline in the two cities. This was pursuant to PNGRB directing Adani to stop the work in October 2007, the application stated, adding that it had already laid approximately 85-km pipeline in both the cities.

> The withdrawal of the NOC was challenged by Adani before the HC which dismissed its plea.

> According to the company, while acting in good faith on the strength of the NOC, it had invested huge sums of money and efforts in order to develop infrastructure for Udaipur and Jaipur in an expeditious and a time-

INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY KANPUR VACANCIES IN ADMINISTRATIVE AND TECHNICAL CADRE on regular/deputation or contract basis, as the case may be, to the following posts Pay Band/ Grade Pay/ the post(s) Vacancies Total emoluments with HRA Registrar PB:4/ GP:Rs.10000/- / *Rs.150188/- pr Deputy Registrar PB:3/ GP:Rs.7600/- / Rs.84413/- pm PB:3/ GP:Rs.5400/- / *Rs.72169/- pn 3 Medical Officer 4 Students' Counselor 5 Assistant Registrar PB:2/ GP:Rs.4600/- / Rs.49450/- pm 6 Tech. Superintendent 7 Jr Tech Superintendent 22 PB:2/ GP:Rs.4200/- / Rs.39713/- pm 8 Junior Superintendent 9 Staff Nurse 4 10 Pharmacist PB:1/ GP:Rs.2800/- / Rs.31738 pm 11 Assistant Coach 12 Junior Assistant 20 PB:1/ GP:Rs.2000/- / Rs.23981/- pm 13 Junior Technician 15

PB:1/ GP:Rs.1800/- / Rs.20075/- pm 14 Dresser 2 Without HRA, the selected persons will be required to reside in license fee free unfurnished accommodation The interested candidates can apply only ON-LINE latest by 30 August 2016 through the Institute's Website www.iitk.ac.in/infocell/recruitment, wherein the detailed advertisement is available. Printout of completed application along with all the relevant supporting documents, duly self attested must reach the Institute on or before 07 September 2016 through Speed Post or Registered Post.

Advt. No.1/2016 Prof.-in-Charge (Admin.)

(Rs. in Lakhs)

WHIRLPOOL OF INDIA LIMITED (CIN: L29191PN1960PLC020063)

Regd. Office: Plot No. A-4, MIDC, Ranjangaon Taluka-Shirur, Distt. Pune - 412220. Tel No.: 02138-660100, Fax No.: 02138-232376 E-mail: investor_contact@whirlpool.com Website: www.whirlpoolindia.com

NOTICE OF 55TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 55th Annual General Meeting

(AGM) of the Company will be held on, Tuesday, September 13, 2016 at 11.a.m. at Plot No. A-4, M.I.D.C, Ranjangaon, Taluka - Shirur, District- Pune-412220 to transact the Ordinary and Special business as per the notice convening the AGM. Dispatch of the Notice of the AGM along with the Annual Reports for the financial year ended 31st March 2016 has been completed by 6th August, 2016 through electronic mode to the members who have registered their email-ids with Company/ Depository participants(s) and to other members by Speed Post. Members may cast/exercise their right to vote by electronic means through e-voting services provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL). The detailed instructions for e-voting are given in Note no. 15 in the Notice of AGM. The members are requested to carefully go through the instructions before casting their vote through e-voting. Further details relating to e-voting are as under: (a) The remote e-voting period commences on Saturday,

10th September, 2016 at 9:00 a.m. and ends on Monday, 12th September, 2016 at 5:00 p.m.

(b) During this period shareholders of the company, holding

shares either in physical form or in dematerialized form as on the cutoff date i.e. 6th September 2016 may cast their vote electronically.

(c) Any person who becomes the member of the company after the dispatch of the Notice of the meeting and holding shares as on the cut-off date i.e. 6th September 2016, may obtain the user id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

d) Members may note that (a) The remote e-voting will not be allowed beyond 5:00 p.m. on Monday, 12th September, 2016, (b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM, (c) The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again, (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

(e) The Notice and annual report is also available and can be downloaded from the Company's website: www.whirlpoolindia.com and on the CDSL's website www.evotingindia.com.

(f) In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or you may contact Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, Address: P. J. Towers, 16th Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400001. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com, Phone Number: 18002005533

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, the Register of members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September 06, 2016 to September 13, 2016 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

For Whirlpool of India Limited Sunil D'Souza Dated: 8th August, 2016 Place: Gurgaon Managing Director



INOX LEISURE LIMITED (CIN: L92199GJ1999PLC044045)

Registered Office: ABS Towers, Old Padra Road, Vadodara - 390 007, Gujarat Telephone: (91 265) 6198111 Fax: (91 265) 2310312

Website: www.inoxmovies.com Email ID: contact@inoxmovies.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2016

Sr. No	Particulars	Quarter Ended 30-06-2016	Quarter Ended 30-06-2015
1	Total Income from Operations (Net of taxes)	33,688	30,249
2	Net Profit before tax	3,850	4,004
3	Net Profit after tax	2,495	2,528
4	Total Comprehensive Income for the quarter (Comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	2,498	2,537
5	Paid-up equity share capital (face value Rs. 10 per share)	9,616	9,616
6	Earnings per share (face value of Rs.10/- each) (not annualized)		
	(a) Basic (Rs.)	2.72	2.76
	(b) Diluted (Rs.)	2.72	2.76

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 8"August, 2016. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above results for the current quarter. The results of the quarter ended 30"June, 2015 have been presented based on the information compiled by the management after making necessary adjustments to give a true and fair view of the results in accordance with Ind AS but have not been subjected to limited review or audit.
- The above results are an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.inoxmovies.com).

3. Information on Standalone Financial Results:

	(Rs. in Lakhs			
Sr. No	Particulars	Quarter Ended 30-06-2016	Quarter Ended 30-06-2015	
1	Total Income from Operations (Net of taxes)	33,688	30,24	
2	Net Profit before tax	3,851	4,00	
3	Net Profit after tax	2,496	2,53	

On behalf of the Board of Directors For INOX Leisure Limited

> Siddharth Jain Director

IRDAI Regn No. 512

206 COUNTRIES. 10,500 ATHLETES. 42 SPORTS. 2,488 MEDALS.

LIC salutes the spirit of the Olympic Games.

Wishing the 118 member strong Indian contingent great success.

Place : Mumbai

Date: 8th August, 2016



Zindagi ke saath bhi, Zindagi ke baad bhi.

भारतीय रूपर्धा क्षेत्रातील अग्रणी संस्था आता आपल्या पुण्यात... 500 + Selections in UPSC CSE 2015

राज्यसेवा (MPSC) पूर्व+मुख्य परिक्षा-२०१७ UPSC Pre+Mains 2017

टेस्ट सिरीजसह

बॅच : २६ सप्टें. पासून



2nd Batch starts 8th August

Philosophy in 45 Days by: Anoop Kumar Singh Starts

26th August

 Hyderabad **Jaipur**

Delhi

Pune

303,403; Eiffel square, in front of Shakti sports, Tilak road, Sadashiv peth, Pune - 411030

Ph: 020-400 400 15, +91 7219498840, +91 9001949244

देशभरात वर्षभरात तीन हजार जनऔषधी केंद्र

केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांची घोषणा; ३०० 'अमृत'ची दालने उभारणार



सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी या वर्षी देशभरात ३०० 'अमृत'ची दालने तर तीन हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केली. येथे या उपक्रमांतर्गत दोन दालने सुरू

करण्यात आली आहेत. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नड्डा यांनी सरकारच्या

अमृत दालनांसाठी (अफोर्डेबल मेडिसीन अँड रिलायबल इंप्लांट्स) राज्य सरकारांना जागा उपलब्ध असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

करून देण्याची विनंती करण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. अशा दालनांमध्ये नामवंत कंपन्यांच्या औषधांवर ६९ टक्क्यांपर्यंत सूट

> देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दालनांमध्ये आठ ते ९० टक्क्यांपर्यंत सुट दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अशा दालनांमधून २३ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, रुग्णांची १६ कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा नड्डा यांनी केला.

जिल्ह्यात जनऔषधी'

या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात सहा ते सात जनऔषधी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

सामान्य जनतेला दर्जेदार औषधे मिळावीत, असा सरकारचा प्रयत्न

तसेच १२० कोटी रुपये खर्च करून देशभरात कर्करोगावर उपचार करणारी २० केंद्रे उभी करणार असल्याची माहिती नड्डा यांनी दिली. या खेरीज बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध व्याधींचा सामना करण्यासाठी आरोग्य मंत्रालय विविध उपाययोजना करत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विविध समाज घटकांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

(टीप : 'आरोग्यवार्ता'मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी 'लोकसत्ता'चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी, पुणे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाबाबत निर्णय घेण्यात यावा, कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठवण्यात यावी या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सोमवारी मोर्चाचे आयोजन केले होते. माध्यमिक शिक्षण संचालनालय ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.

शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा आकृतिबंध सुधारित करण्यासाठी शासनाने समिती नेमली होती. या



समितीचा अहवाल शासनाला सादर होऊन एक वर्ष उलटले तरीही त्यावर

अहवालाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील

> बंदी उठवण्यात यावी, या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य

> > D-Diabetes II

D-Diabetes

संघटनांच्या महामंडळाने या मोर्चाचे आयोजन केले होते. शिक्षक आमदार विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाहून संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चासाठी पुण्यात आले

मूत्रपिंड निकामी होणे, मोतीबिंदू, दृष्टी दोष,

लैंगिक समस्या वगैरे व्याधी पासून दूर रहाण्यासाठी

ब्लड शुगर मॅनेजमेन्ट साधा

डी-डायबिटीसं

स्मार्ट पावडर व सिरप

9 महत्त्वाची पोषक तत्त्वे असलेले एक योग्य आदर्श

या नव्या दृष्टीकोनाचा प्रयोग करून पहावा.

तुमची नियमित औषधे, व्यायाम, दीर्घ भरभर चालणे आणि सुचविलेला आहार चालू ठेवा. त्याला

'डी-डायबिटीस'ची जोड द्या. ती एक असरकारक

आणि सर्वसमावेशक आदर्श म्हणून काम करते ज्यामुळे

रक्तशर्करेच्या कार्यक्षम विनियोगाला (ब्लड शुगर

मॅनेजमेंट) चालना देण्याचा प्रयास आणि संप्रेरकीय

हार्मोनल स्त्रवणास प्रेरित करण्याचा प्रयत्न करते. अनेक

रुग्णांनी 'डी-डायबिटीस'चा उपयोग करून आनंदी

स्वास्थाचा अनुभव आल्याचे कळविले आहे.

मग तुम्ही का विलंब करता?

Helpline: 022-40238777 / 78 (Time: 10 am to 6 pm) www.ddiabetes.in

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड

(सीआयएनः एल २९१९१ पीएन १९६० पीएलसी ०२००६३)

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट नं. ए- ४, एमआयडीसी, रांजणगाव,

तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे- ४१२२२०

फोन नंबरः ०२१३८-६६०१००, फॅक्स नंबरः ०२१३८-२३२३७६

ईमेलः investor_contact@whirlpool.com, वेबसाईटः www.whirlpoolindia.com

५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट इ-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजरची सूचना वाद्वारे सुचना देण्यात येते की, एजीएमचे निमंत्रण देणाऱ्या सुचनेनुसार साधारण व विशेष कामकाज करण्यासाठी मंगळवार, १३ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता प्लॉट नं

ए-४, एम.आय.डी.सी., रांजणगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे- ४१२२२० येथे कंपनीची

३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालांसह एजीएमची सूचना

कंपनीकडे/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्टसकडे ज्यांनी आपला इमेल-आयडी नोंदविला आहे अशा

सभासदांना इलेक्टॉनिक माध्यमांद्वारे आणि अन्य सभासदांना स्पीड पोस्टद्वारा पाठविण्याचे

काम ६ ऑगस्ट २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस

(इंडिया) लि. (सीडीएसएल) द्वारा पुरविण्यात येणाऱ्या इ-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारा सदस्य मतदान करू शकतात/ मतदान करण्याचा हक्क बजाव शकतात.

एजीएमच्या सूचनेतील नोंद क्र. १५ मध्ये, इ-मतदानाबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या

आहेत. इ-मतदान माध्यमातून आपले मत नोंदविण्यापूर्वी सदस्यांनी कृपया ह्या सूचन

(ए) रिमोट इ-व्होटिंग कालावधी, शनिवार, १० सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ९ वाजता

बी) कटऑफ डेट म्हणजेच ६ सप्टेंबर २०१६ रोजी नुसार प्रत्यक्ष स्वरुपात किंवा अप्रत्यक्ष

(सी) सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनणारी व कटऑफ डेट रोजी

स्वरुपात भाग धारण करणारे, कंपनीचे भागधारक ह्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक

म्हणजेच ६ सप्टेंबर २०१६ रोजी नुसार भागधारण करीत असलेली कोणतीही व्यक्ती.

helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून यूजर आयडी आणि

सुरू होईल आणि सोमवार, १२ सप्टेंबर २०१६ रोजी सायं. ५ वाजता संपेल.

लक्षपूर्वक वाचाव्यात. इ-मतदान संबंधित अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत:

५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यात येणार आहे.

माध्यमांद्वारे आपली मते नोंदव राकतात.

'डी-डायबिटीस पावडर व सिरप ही निव्वळ पूरक आहे. 🌻 सर्व औषधांच्या दुकानात उपलब्ध

सर्व मधुमेही आणि प्री-मधुमेहीनी आता

महाराष्ट्र राज्य

माध्यमिक शाळा

मोर्चाचे आयोजन

केले होते. हजारो

कर्मचारी सहभागी

झालेल्या या मोर्चाने

वाहतूक कोंडी झाली

शिक्षकेतर

शिक्षकेतर संघटनांच्या

महामंडळाने सोमवारी

वेतन न घेण्याचा शिक्षक आमदारांचा निर्णय

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाला. शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी वेतनवाढ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आता आमदार काळे, सावंत, तांबे यांनीही देशपांडे यांच्या निर्णयाची री ओढली आहे. 'शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत वेतनवाढच नाही तर मूळ वेतनही स्वीकारणार नाही,' असे काळे यांनी सांगितले

मोर्चामुळे वाहतूक कोंडी

माध्यमिक शिक्षण संचालनालयापासून ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतुक कोंडीत भर पडली. सकाळी ११ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयाची वेळ असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होती. त्यातच पावसामुळे वाहतुकीचा वेगही कमी होता. त्यात या मोर्चाने शहराच्या वाहतूक कोंडीत भर घातली. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली

काहीही खा... पण पचवा...! शारंगधर



(आयुर्वेदिक टॅब्लेट्स)

पाचक वटो

पचनशक्ती वाढविते, खाल्लेल्या अन्नाचे संपूर्ण पचन होते. रोजच्या जेवणानंतर देखील नियमित घेणे फायदेशीर आहे.

• सर्व प्रमुख औषधी दुकानात उपलब्ध • Buy Online : www.sharangdhar.com

पिंपरीत नगरसेवकांना ५० हजार मानधन हवे!

पालिकेत ठराव

प्रतिनिधी, पिंपरी

राज्यशासनाने आमदारांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 'कारभारी' पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांचे मानधन साडेसात हजारावरून थेट ५० हजारापर्यंत करावे, असा ठरावच सोमवारी पिंपरी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला. आमदार 'मालामाल' होणार असल्याने 'हम भी कुछ कम नहीं' या तत्त्वानुसार, नगरसेवकांनीही त्यादृष्टीने शड्ड ठोकले आहेत.

मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सभापती,

उपसभापती, विरोधी पक्षनेते आणि आमदार यांच्या वेतन आणि भत्त्यात जवळपास दुप्पट वाढ करणारे विधेयक शुक्रवारी विधिमंडळात कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने संमत करण्यात आले. नव्या वाढीमुळे आमदारांना दरमहा एक लाख ६० हजार ते एक लाख ७० हजार रूपये तर राज्यमंत्र्यांना एक लाख ७९ हजार ते एक लाख ९९ हजार रूपये. कॅबिनेट मंत्र्यांना दोन लाखापर्यंत वेतन मिळू शकणार आहे. कर्जबाजारी महाराष्ट्रात ही सगळी मंडळी मालामाल होणार आहेत. या निर्णयावरून राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र, तोच 'आदर्श' डोळ्यासमोर ठेवून महापालिकेतील अजितदादांच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी ५० हजार रूपये

मानधन करण्याचा निर्णय सोमवारी

येऊ शकत नाही. अपात्र उमेदवाराला

एखाद्या पदावर नियुक्ती दिल्यास ती वैध

पिंपरीत नगरसेवकांचे सध्याचे मानधन साडेसात हजार रूपये आहे. ही रक्कम खुपच कमी असल्याने त्यामध्ये तब्बल सातपटीने वाढ करण्याची मागणी विधी समितीच्या सदस्यांनी बैठकीत एकमुखाने केली. त्यावर कोणतीही चर्चा न करता त्यास मंजुरी देण्यात आली. राज्यशासनाने आमदारांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांचे मानधन वाढवन ५० हजारापर्यंत करण्यात यावे, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनाही प्रचलित कायद्यानुसार माजी नगरसेवकांना मासिक निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशा आशयाचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात

करण्याचे हमीपत्र घेऊन किंवा पीएच.डी

मिळण्यापूर्वी नेमलेले प्राचार्य, संचालक,

वीज वाहिनीवर झाड कोसळून पस्तीस हजार ग्राहकांची वीज बंद

धायरी, वडगाव, खडकवासल्यातील नागरिकांना फटका

पुणे- वीज उपकेंद्रापर्यंत वीज पोहोचविणाऱ्या उच्चदाब वाहिनीवर नांदेड फाटा येथे एक मोठे झाड कोसळल्याने धायरी, वडगाव, नऱ्हे, किरकीटवाडी व खडकवासला भागातील सुमारे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान खंडित झाला. महावितरण कंपनीच्या वतीने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

खडकवासला वीजउपकेंद्राला उच्चदाब वाहिनीमार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. नांडेड फाटा

येथील आशीर्वाद हॉटेलच्या मागे या महत्त्वाच्या वाहिनीवर संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास मोठे झाड कोसळले. त्यामुळे खडकवासला वीजकेंद्रातुन पुरवठा करण्यात येणारा भाग अंधारात बुडाला. घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या वतीने दुरुस्तीची तयारी करण्यात आली. पडलेले झाड मोठे असल्याने अग्निशामक दलाच्या माध्यमातून वीजवाहिनीवर पडलेल्या फांद्या हाटविण्याचे काम सुरू करण्यात आले. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी

घटनास्थळी असून, त्यांनी दुरस्तीचे काम सुरू केले आहे. नऱ्हेतील काही भाग, तर खडकवासला, वडगाव, धायरी, किरकीटवाडी येथील संपूर्ण भागात या घटनेमुळे अंधार पसरला आहे. मोठ्या प्रमाणात वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या दुष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.

पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच नियुक्ती

प्रतिनिधी, पुणे



व्यवस्थापकीय संचालकपदी ए. बी. मिसाळ यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली. ते धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सध्या काम पाहात होते.

पीएमपीच्या अध्यक्षपदी ए. बी. मिसाळ पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महिनाभरापूर्वी त्यांची नाशिकचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्या पदावर आता मिसाळ यांची नियक्ती करण्यात आली आहे. ते २००४ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून त्यांच्या नियुक्तीमुळे पीएमपीला पूर्ण वेळाचा अधिकारी द्यावा ही मागणी पूर्ण झाली

यूजीसीचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच नियुक्ती शिक्षक, प्राचार्य किंवा विभागप्रमुख म्हणून करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी असलेल्या काही महाविद्यालयांमध्ये भविष्यात पीएच.डी पूर्ण करण्याची हमी घेऊन पीएच.डी किंवा विभागप्रमुख पद देण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्याबाबत अभिषेक हरदास यांनी आयोगाच्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल आयोगाने घेतली आहे. 'आयोगाने निश्चित केलेले पात्रतेचे निकष पुर्ण न करणाऱ्या उमेदवाराला नियुक्ती देता

ठरणार नाही.' असे स्पष्टीकरण आयोगाने विभागप्रमुख यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिले आहे. त्यामुळे भविष्यात पीएच.डी Maharathwada Mitra Mandal's

> S.No. 18, Plot No. 5/3, Karvenagar, Pune 411052. Website: www.mmcoe.edu.in Approved by AICTE New Delhi, DTE Govt. of Maharashtra, Affiliated to Savitribai Phule Pune University Contact: For Engineering Courses- 9767645181, For ME- 9960699945, For MBA- 9890609011

College of Engineering

ADMISSION NOTICE 2016-17

Applications are invited from eligible candidates for admissions to the FIRST YEAR against Institute Level Seats, Probable Vacant Seats after CAP rounds and Cancellation of admissions for academic year 2016-2017 Eligibility: As per State CET CELL & DTE (MS) Rules and Regulations Please refer DTE website: - www.dtemaharashtra.gov. in for more details.

Degree Courses	Intake
Computer Engineering	120
Information Technology	60
Electrical Engineering	60
E & TC Engineering	120
Mechanical Engineering	120
Mechanical Engineering (2 nd Shift)	60
Post Graduate Degree Courses	Intake
M.E. (Computer Engineering)	18
Master of Business Administration (MBA)	60

Schedule for Institute Level Seats admission - MMCOE Sr. No Activity Date Last Date for applying for admission 10/08/16 Display of Merit List 11/08/16

Reporting to institute for admission

Eligible candidates may apply to Principal, MMCOE - Pune on the above address. Features: - Highly qualified and experienced faculty, Hostel Facility for Boys and Girls, Corporate Relations Division for Placements, Well equipped laboratories. Spacious Classrooms with audio visual aids, NPTEL video lecture series, Eminen Guests from Industries, Digital Library.

दिनांकितः ८ ऑगस्ट २०१६ स्थळः गुरगाव Secretary

12/08/16 - 13/08/16

(डी) सभासदांनी नोंद घ्यावी की (ए) सोमवार, १२ सप्टेंबर २०१६ रोजी सायं. वाजल्यानंतर रिमोट इ-व्होटिंग करता येणार नाही, (बी) मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा, एजीएममध्ये उपलब्ध केली जाईल, (सी) रिमोट इ-व्होटिंग द्वारा मतदान करणारे सभासद, सभेला हजर राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही, (डी) केवळ कट-ऑफ डेट रोजी नुसार सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरींनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदविलेले आहे अशीच व्यक्ती, रिमोट इ-व्होटिंग सविधेचा लाभ घेण्यास तसेच एजीएममध्ये मतदान करण्यास हक्कदार राहील. (ई) सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.whirlpoolindia.com उपलब्ध आहेत आणि येथून ते डाऊनलोड करता येतील.

मध्ये आणि सीडीएसएलच्या वेबसाइटवर www.evotingindia.com मध्ये सुद्धा एफ) इ-मतदानाबाबत तुम्हाला काही शंका किंवा वादाचा मुद्दा असेल तर तुम्ही हेल्प

सेक्शनखाली www.evotingindia.com मध्ये उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स ('एफ एक्यूज') आणि इ-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता किंवा उपव्यवस्थापक श्री. राकेश दळवी यांच्याशी, पी. जे. टॉवर्स, १६ वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ ह्या पत्त्यावर संपर्क साधू शकता. त्यांचा इ-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com फोन नंबरः १८००२००५५३३

याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ अन्वये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीची सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तके ०६ सप्टेंबर २०१६ पासून १३ सप्टेंबर २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

व्हर्लपुल ऑफ इंडिया लिमिटेडकरिता सुनील डिसोजा व्यवस्थापन संचालक

पहिले बक्षिस ₹ 2,00,000/-आणि शेवटचे बक्षिस ₹ 700/-दररोज 2 ड्रॉ तिकीट

सायंकाळी 6 वाजता आणि 7 वाजता

₹ 10/-

अरुणाचल प्रदेश सरकार द्वारा आयोजित

INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY **KANPUR**

VACANCIES IN ADMINISTRATIVE AND TECHNICAL CADRE The Institute invites online applications from eligible Indian citizens for appointment

SI. No.	Name of the post(s)	No. of Vacancies	Pay Band/ Grade Pay/ Total emoluments with HRA	
1	Registrar	1	PB:4/ GP:Rs.10000/- / *Rs.150188/- pr	
2	Deputy Registrar	3	PB:3/ GP:Rs.7600/- / Rs.84413/- pn	
3	Medical Officer	4	PB:3/ GP:Rs.5400/- / *Rs.72169/- pn	
4	Students' Counselor	2	DD:2/ CD:Do 5400/ Do 62275/ no	
5	Assistant Registrar	5	PB:3/ GP:Rs.5400/- / Rs.63375/- pm	
6	Tech. Superintendent	1	PB:2/ GP:Rs.4600/- / Rs.49450/- pm	
7	Jr Tech Superintendent	22		
8	Junior Superintendent	11	PB:2/ GP:Rs.4200/- / Rs.39713/- pm	
9	Staff Nurse	4		
10	Pharmacist	3	PB:1/ GP:Rs.2800/- / Rs.31738 pm	
11	Assistant Coach	1		
12	Junior Assistant	20	PB:1/ GP:Rs.2000/- / Rs.23981/- pm	
13	Junior Technician	15		
14	Dresser	2	PB:1/ GP:Rs.1800/- / Rs.20075/- pm	

The interested candidates can apply only ON-LINE latest by 30 August 2016 through the Institute's Website www.iitk.ac.in/infocell/recruitment, wherein the detailed advertisement is available. Printout of completed application, along with all the relevant supporting documents, duly self attested, must reach the Institute on or before 07 September 2016 through Speed Post or Registered Post. Advt. No.1/2016

Prof.-in-Charge (Admin.)